## Tree House Education & Accessories Ltd.

Office No.101, Sapphire Plaza, Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle West, Mumbai - 400 056. Tel: +91 22 26201029 CIN: L80101MH2006PLC163028



April 19, 2022

To,	To,	To,
BSE Limited,	National Stock, Exchange of	Metropolitan Stock Exchange
Phiroze Jeejeebhoy	India Ltd,	of India Ltd.
Tower Dalal Street,	Exchange Plaza, Plot no. C/1 G	Exchange Square. CTS No.25,
Fort Mumbai – 400 001.	Block, BKC, Bandra (East)	Suren Road, Andheri (East),
	Mumbai – 400051.	Mumbai – 400093.

Sub: Newspaper advertisement of Extra-Ordinary General Meeting ("EGM") scheduled to be held on Tuesday, May 10, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Ref: Scrip Code: 533540/TREEHOUSE

Dear Sir/Madam,

In continuation to our letter dated 18<sup>th</sup> April, 2022 and Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of today's newspaper advertisement published in English and regional language namely Free Press journal and Navshakti respectively titled – PUBLIC NOTICE – EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION.

The copies of advertisement is also available on the Company's website www.treehouseplaygroup.net.

We request you to kindly take the above information on record,

Thanking you,

Yours truly,

For Tree House Education & Accessories Limited

Guddi Bajpai

Couddi

Company Secretary and Compliance Officer

Membership No: ACS - 41335

Encl:. As below

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI

Mesne Profit Proceeding No. 221 OF 2021 IN R.A.E. SUIT NO. 491/742 of 2009

I. Mrs. Sarla Satyaprakash Taneja deleted 2. 1A. Mr. Peter Lobo, Adult, Age: 48 years Dec.: Service, Indian Origin, Residing a 9/A, Usha Sadan, 38 Colaba Road, Next to Colaba P. O., Mumbai 400005

. 1B. **Mr. Xavier Lobo**, Adult, Age: 78 years. cc.: Retired, Indian Origin, Residing at 19/A sha Sadan, 38 Colaba Road, Next to Colaba

. 1C. Mr. Vijay Stephen Lobo, Adult, Age: 4 fears., Occ.: Service, Indian Origin, Residing at 19/A, Usha Sadan, 38 Colaba Road, Next I Colaba P. O., Mumbai 400005

. 1D. Mrs. Werrel Pauline D. Souza. Adu Age: 40 Years., Occ.: Business, Indian Origi Residing at 19/A, Usha Sadan, 38 Colaba Roa Next to Colaba P. O., Mumbai 400005

. Mr. Nevin Thomas Peters, Adult, India nhabitant, Occ.; Business, Residing at Whit douse, Plot No. 154, Sher-e-Punjab Andhe East), Mumbai-400 093 . Mr. A.P. Thomas (deleted since deceased)

bovenamed, WHEREAS, the Decree Holder / Origin

WHEREAS, the Decree Holder / Origine Plaintiffs abovenamed have taken out the Application i.e. Mesne Profit Proceeding Not 221 OF 2021 in the above suit in view of prayin therein that this Hon'ble Court conducts a enquiry into the mense profits under Order X Rule 12 of the C.P.C. payable by the defendant to the plaintiffs in respect of the suit premises

and this Hon'ble Court pleased to determine t

and this Hon'ble Court pleased to determine the Mesne Profit in respect of the Suit premises a the rate of Rs 200/- per Sq. ft per month for a area admeasuring 273 sq. ft. carpet area amounting Rs. 54,600/- or such other rate a This Hon'ble Court may deem fit and proper fror 05.12,2008 onwards till the Judgment debto and over the full peaceful and vacan possession of the suit premises to the Plaintiffs and for such other and further reliefs, as praye in the said Apolication.

You are hereby warned to appear before t

You are hereby warned to appear before in hon'ble Judge presiding over Court Room No 16, 05" Floor, New Annex Building of Sma Causes Court, L.T. Marg, Mumbai - 400 002, i berson or by an authorized Pleader dul nstructed on 28" April, 2022 at 2.45 p.m., t show cause against the said Application, failin wherein, the said Application will be heard an latermined Fx-Parte

You may obtain the copy of the said Application from Court Room No. 16 of this Hon'ble Court.

Given under Seal of the Cour this 10<sup>h</sup> day of December, 202

sd/- Additional Registra

the said Application.

etermined Ex-Parte

he Judgment Debtor/Defendant

... (Original Plaintiffs)

O. Mumbai 400005



Office of the Assistant Commissioner, F-South Ward 20, 2nd Floor, F/South Ward Building, Dr. B. A. Road, Parel (East), Mumbai-400 012

### **E-TENDER NOTICE**

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI			
Department	Assistant Engineer (M&R) F/South Ward		
Subject	Tender for sale rights for running canteen for staff at F/South Ward.		
Date of starting E-tender	18.04.2022 @10.00		
Due date of opening Pocket A	28.04.2022 @14.00		
Due date of opening Pocket B	28.04.2022 @15.00		
Due date of opening Pocket C	30.04.2022 @14.00		
Website	http://portal.mcgm.gov.in		
Contact officer name & number	Ward Executive Engineer F/South Ward (Tel. No. 022-2413 4560) Extension No. 210		
Email Id	aemaint02.fs@mcgm.gov.in		
E-Tender No.	7200030912		
E-Tender Form Fee	200 + 5% GST		
Earnest Money Deposit	est Money Deposit 10,000/-		
641			

PRO/79/ADV/2022-23

Sr Name of the Borrower/

Place: Ahmednagar, Daund

**Assistant Commissioner F/South Ward** Let's together and make Mumbai Malaria free

Date of Demand Name

### SYMBOLIC POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai- 400051

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Savedi, Ahmednagar- 414003 Branch Office: 1187/22 Venkatesh Meher, 2nd floor, Ghole Road, Shivaji Nagar, Pune- 411005

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60

days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Description of property

No.	Co-borrower/ Loan Account Number	Date of Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	of Branch
1.	Vikar Noormohammed Shaikh (Borrower), Sadaf Vikar Shaikh (Co-Borrower), NHSAG00001266557	Plot No 6 Bunglow Kuran Road Near Dnyanmata High School Sangamner Ahmednagar S No.156 Ahmadnagar- 422605 . Bounded By- North: Road, South: Road, East: Plot No.5, West: Plot No.7. Date of Possession- 13-Apr-22	17-11-2021 Rs. 5,10,246/-	Ahmed- Nagar- B
2.	Vikar Noormohammed Shaikh (Borrower), Sadaf Vikar Shaikh (Co-Borrower), NHADR00000830767	Plot No.6 at Kasbe Sangamner Bk Tal Sangamner Dist Ahmednagar S No. 156 (1 D/2 Part) 160 Sangamner-422605 . Bounded By- North: 3 Wagh, South: Road, East: P No.5, West: P No.7. Date of Possession- 13-Apr-22	17-11-2021 Rs. 11,88,123/-	Ahmed- Nagar- B
3.	Yuvraj Bhagwandas Solanki (Borrower), Shamma Yovraj Solanki (Co-Borrower), LHPUN00001330055.	Flat No.5 Na Lingali Daund Sr No.95 1 1 Daund- 413801. Bounded By- North: Flat No.6, South: D Wing, East: Flat No.4, West: open to Sky. Date of Possession- 15-Apr-22	17-11-2021 Rs. 7,61,190/-	Pune- B

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: April 19, 2022 **Authorized Officer** ICICI Home Finance Company Limited

RELIGARE ISMENS RELIGARE FINVEST LIMITED REGISTERED OFFICE ADDRESS AT FIRST FLOOR, P-14, 45/90, P-BLOCK, CONNAUGHT PLACE, NEW DELHI -110001 NEGISTERED OFFICE AUDRESS AT FIRST FLOUR, P-14, 45/90, P-BLOCK, CONNAUGHT PLACE, NEW DELHT-110001 NOTICE CORPORATE OFFICE AT: 7TH FLOOR MAX HOUSE BLOCK A, DR. JHA MARG OKHLA PHASE-3, OKHLA INDUSTRIAL ESTATE, NEW DELHT-110020 NOTICE

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSESTS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 We The Religare Finvest Ltd. Have Issued Demand Notice U/S 13 (2) Of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act. 2002(Act 54 Of 2002) And In Exercise Of Powers Conferred Under Section 13(2) Read With Rule 3 Of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 Through Our Authorized Officer. The Contents Of The Same Are The

Def	Defaults Committed By Youin The Payment Of Installments Of Principal Interest Etc. The Outstanding Amount Is As Mention Below:				
S. NO.	CO-BORROWERS/	AVAILED/ LOAN	DATE OF 13(2) NOTICE /LOAN AMOUNT I AGREEMENT DATE /NPA DATE / INT AS PER SEC. 13 (2). NOTICE	MORTGAGE OF PROPERTY	
1.	PATEL & CO THROUGH ITS PROPERITOR OFFICE AT: 30, \( \) STREET, MUMBAI (MAHARASTHRA)-400003 EMB O74@REDDIFMAILCOM ALSO AT: UNIT NO 3, JAMNADAS DR. R. P. ROAD, MULUND (WEST), MUMBAI (MAHARASHEMA) ID -PANKAJ 5074@REDDIFMAILCOM ALSO AT: FLOOR, YMROAD, MUMBAI (MAHARASHEMAI ID -PANKA) 5074@REDDIFMAILCOM ALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE MAHARASHTRA)-400080 EMAI ID -PANKAJ 5074GREDDIF 2. SURAJ VELCHAND PATEL S/O VELCHAND PATEL R/O FLWING, TOWER I, VIKAS PARADISE, LBS MARG, MULUND (WE MAHARASHTRA)-400080 EMAI ID -PANKAJ 5074@ REDI ALSO AT: UNIT NO 3, JAMNADAS IND ESTATE ATE DR RPR MAHARASHTRA-400080 EMAI ID -PANKAJ 5074@ REDI ALSO AT: UNIT NO 5, GROUND FLOOR, JAMNADAS IND ESTATE ATE DR RPR ALSO AT: UNIT NO 5, GROUND FLOOR, JAMNADAS IND ESTATE AND ALSO AT: UNIT NO 5, GROUND FLOOR, JAMNADAS IND ESTATE AND 4. VELCHAND PATEL S/O VELCHAND PATEL AND 4. VELCHAND PATEL S/O BHAGWANJI PATEL AT: R/O FLAT NO 902, A WING, TOWER I, VIKAS PARADISE MULUND (WEST), MUMBAI (MAHARASHT EMAI ID - PANKAJ 5074@REDDIFMAILCOM ALSO AT: JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WEST), MUMBAI (MAHARASHTRA)-400080 ALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE MAHARASHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE (MAHARASHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE (MAHARASHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE (MAHARASHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE (MAHARASHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE AHAROSHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE AHAROSHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE AHAROSHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MULUND (WE AHAROSHTRA)-400080 BALSO AT: UNIT NO 5, GROU JAMNADAS IND ESTATE, DR. R. P. ROAD, MU	ID-PANKAJ J S IND ESTATE, HTRA)-400080 I10, GROUND AI ID-PANKAJ UND FLOOR, EST) MUMBAI MUMBAI, ATNO. 902, A EST), MUMBAI DIFMAIL.COM ATE, DR. R. P. "RA)-400080 I. BOTH ALSO G, LBS MARG, A)-400080 UNIT NO 3, ST), MUMBAI UND FLOOR, SST), MUMBAI UND FLOOR, SST), MUMBAI UND FLOOR, SST), MUMBAI UND FLOOR, SST), MUMBAI DIFMAIL.COM	LOAN A/C.XMORGHT00116580 (Application ID 700292) DATE OF 13(2) NOTICE 11.03.2022 LOAN AMOUNT AVAILED RS. 13050000/- (Rupees One Crore Thirty Lakh(s) Fifty Thousand Only) LOANAGREEMENT DATE- 07-07-2017 NPA DATE - 12.11.2021 DEMAND AMOUNT AS PER SEC. 13 (2) NOTICE RS. 1,37,15,906.04/- (Rupees One Crore Thirty-Seven Lakh Fifteen Thousand Nine Hundred Six And Paise Four Only) On 10-03-2022 along with interest & charges Accruing to Loan Account after 10-03-2022	SITUATED AT DR R.P. ROAD OPP JAWAHAR TALKIES, MULUND (WEST), M U M B A I - 4 0 0 0 8 0 STANDING ON PLOT OF	

Further with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice. Hence this publication of demand notice, you are hereby called upon to pay Religare Finvest Ltd within a period of 60 days of date of publication of this demand notice the aforesaid amount along with further interest, cost, incidental expenses, charges etc. failing which Religare Finvest Ltd will take necessary action under all or any of the provision of Sec. 13 (4) of the said Act against all or anyone or more of the secured assets including taking possession of this secured assets of the borrower/s. Further you are prohibited U/S 13 (13) of the said Act from transferring either by way of sale/lease or in any other way the aforesaid secured assets. Please note that no further demand notice will be issued

Sd/- The Authorized Officer Place: MUMBAI (MAHARASTHRA) Date: 19.04.2024 For Religare Finvest Ltd



heir(s).

(9967200572).

Date: 19/04/2022

Place: Belapur

EMALID - PANKAJ 5074@REDDIFMAIL.COM

### **Shriram City Union Finance Limited**

CIN No-L65191TN1986PLC012840

Reg.Off, 123 Angappa Naicken Street, Chennai-600001 Admn.Off: NECO CHAMBERS, Plot No.48, Sector-11, C.B.DBelapur,

**GOLD LOAN AUCTION NOTICE** 

The below mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards the

Loan against Gold Ornaments ("Facility") availed by them from Shriram City Union Finance Ltd (SCUF) Since the borrowers have failed to repay their dues under the facility, we will be conducting an auction o the Pledged Gold Ornaments on 28/04/2022 (date of auction) In the event any surplus amount is realised from this auction, the same will be refunded to the concerned borrower and if there is a defici post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate Lega Proceedings. SCUF has the authority to remove any of the following accounts from the auction withou prior intimation. Further SCUF reserves the right to change the Auction Date without any prior notice, ir the event of force majeure

Loan A/c Number	Borrower Name	Loan A/c Number	Borrower Name
CDNERPJ2109110005	SOMNATH DINKAR DHANKE	CDPV1PJ2107310019	JENNIFER SATISH MORE
CDPV1PJ2107240014	SUBHASH SHIVPUJAN MALI	CDPV1PJ2108160010	SUBHASH SHIVPUJAN MALI
CDPV1PJ2107310017	JENNIFER SATISH MORE	CDKPAPJ2109290001	MANISH JAGANNATH SHIVKAR
CDKPAPJ2109290002	MANISH JAGANNATH SHIVKAR	CDKPAPJ2109290003	MANISH JAGANNATH SHIVKAR
CDPV1PJ2106080018	SUJATA SATISH BANSODE		

Auction will be held at the following address: Shriram City Union Finance Ltd. Office No. 57,58,59, 4th Floor, Neco Chambers, Near Udipi Shreekrishna Hotel, Sector-11, C B D Belapur, Navi Mumbai 400614, Tel No: 022-27742943. - Auction Time: 11.00 AM.

Please note if the auction does not get completed on the same day due to time limit, then the auctior would continue on the subsequent working day on the same Terms and Conditions.

If the Customer is deceased, all the conditions pertaining to auction will be applicable to his / her legal

For Further information, Terms and Conditions and for getting registered to participate in the auction, interested buyers may contact Mr.Mahesh Gaikwad (7208415195)/Mr.Roshan Juikar

> **Shriram Automall India Limited Board Approved Auctioner**

. SUVARŃA RATAN RAUT

(Co-Borrower)
Above At: A/P SHELUD TAL CHIKHLI DIST.

Date: 19/04/2022 Place:- MAHARASHTRA

BULDHANA, MAHARASHTRA - 443001

FLOOR ONLY.

for Shriram City Union Finance Ltd

Retail Asset Small and Medium Enterprises City Credit Centre O SBI (RASMECCC) Sharda Terraces, Ground Floor, Plot No. 65, Sector 11. CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 Phone: 022-27576481

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] For Immovable Property Whereas; The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 20.07.2021 calling upon the to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the wers/Guarantors and the public in general that the undersigned has taken Symboli Possession of the property described herein below in exercise of powers conferred on hir ler Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisati (Enforcement) Rules, 2002, on this 13th day of April of the year 2022.

The Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank of India for the amount and interest thereon

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of tim

available, to redeem the secured assets. Description of the Property Mortgaged Outstanding Amount Mr. Bashir Ahmad Flat no. 212. 2nd floor. Deccan Rs 13 71 678 54 with further interest, Khan (Loan A/c Residency, opp. Raigad Bazar 37111706993/ Shilphata, Khopoli 410203. expenses & other 37119797247) charges etc. thereon Date:- 19.04.2022 Place:- Panve

# HDFC BANK

**HDFC BANK LIMITED** 

est), Mumbai 400013. DFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mi. [Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618] osite: www.hdfcbank.com1

NOTICE Notice is hereby given that the following equity share certificates have been reported a lost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Ban for the issue of duplicate share certificates.

L/F Name of the Shareholder(s) Dist. Nos From To No. Shares 15069671-15069700 18665 30 Manhar H Shukla Jointly Asha M Shukla 2 6112946 Asha M Shukla 15015971-15016000 17770 30

Jointly Manhar H Shukla
Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfe Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part oss Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed t issue duplicate share certificate(s), and/or transfer the shares in favour of the applicants Accordingly the original share certificates shall stand cancelled. After the issuance of duplicate share certificate(s), any person dealing with the original share certificate(s) shall be doing so a his/her own risk and the Bank will not be responsible for it in any way.

For HDFC BANK LIMITED

Santosh Haldanka Date : 18 04 2022 Sr Vice-President (Legal) & Company Secretar

Thane Municipal Corporation, Thane

**Town Planning Department** 

NOTICE

(U/s. 37 of Maharashtra Regional & Town planning Act, 1966) Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by

Government vide Notification No. TPS/1297/1319/CR -148 /97 /UD - 12, Dt. 4 th October, 1999 & came in to force from 22 nd November, 1999. Also the Excluded portion (EP) from Revised Development plan were sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/CR-28/2009/UD-12, Dt. 3rd April, 2003 & came in to force from 14th May, 2003 (Herein after referred to as "The said Sanctioned Development plan") And Whereas, Kalwa Railway station is connected to Kalwa, Parsik, Kharigaon villages situated in Kalwa Prabhag Sammittee and also connected by Highway to Ajurdive, Mankoli etc villages. Citizens residing in these areas commute from Kalwa Railway station to Mumbai and other parts of MMR region for their service and business. Daily Commuters travelling from Kalwa Railways Station are approx. 3.0 to 3.50 Lakh, most of the commuters are travelling from Kalwa West to their destinations. Due to narrow roads connected to Kalwa Railway station from west side and heavy commuter movement during peak hours creates traffic congestions in Kalwa Village. And therefore, it is necessary to follow the procedure of modification laid under Section 37(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 in Sanctioned Development Plan to show the above proposed 30.00 mt. road in Development Plan from Kalwa Station to Mumbai Pune Road (herein after referred to as "The said modification") Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No 700, Dt.03/03/2022 has accorded sanction for the above said procedure of modification. And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in said sanctioned Development Plan" as per the provisions under section 37 of Maharashtra Regional & Town Planning Act 1966. The Plan showing said modification in "said sanctioned Development plan" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, Dr. Almeida Road, Panchpakhadi, Thane and on website mentioned below. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane. TMC/PRO/TDO/53/2022-23 Sd/-

Dt.18.04.2022 Please visit our official website www.thanecity.gov.in

Asst. Director Town planning, Thane Municipal Corporation, Thane

### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED**

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 BRANCH OFFICE: 1st floor, Ashar IT Park, Jayashri Baug, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra 400604, BRANCH OFFICE: Jaiwant building, Mumbai Pune road, Mahavir Chowk, Near Priya Furniture, Chinchwad, Pune - 411019

# **POSSESSION NOTICE**

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein belov to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	erty) Notice Date	
Branch: JANGAMNER ( LAN No. H4R2HLD0119729 and H4R2HLT0121620 )  1. ASHOK DNYANDEO LANDGE (Borrower) 2. SUJATA ASHOK LANDGE (Co-Borrower) 3. DNYANDEV KESHAV LANDAGE (Co-Borrower) Above At: ROOM NO 203, WING C BHAURAO PARK SECOND FLOOR, RABALE NAKA, RABALE NAVI MUMBAI, MAHARASHTRA-400701	All That Piece And Parcel Of The Non- Agricultural Property Described As: PLOT NO:2, S.NO.124/96/1, A/P GUNJAL WAPI, TAL-SANGAMNER, DIST- A H M E D N A G A R. S A N G A M N E R, MAHARASHTRA-422605, EAST: PLOT NO.3, WEST: PLOT NO.1, NORTH: S.NO. 124/2 PART, SOUTH: 6 MTR WIDE ROAD & VAG	and Amount 22nd November 2021 Rs. 29,60,072/- (Rupees Twenty Nine Lac Sixty Thousand Seventy Two Only)	13.04.2022
Branch: ARNI (LAN No. 6A3RHB88795149) 1. KUNDLIK PUJNARAM KHOKALE (Borrower) 2. RUKAMA PUNDALIK KHOKALE (Co-Borrower) Above At: C/O Raju Devrao Narwade Vasant Nair Chowk SBI Road Kanhaiya School Mahagaon Arni-445205	All That Piece And Parcel Of The Non- Agricultural Property Described As: SURVEY NO 22 AND 23 LAYOUT PLOT NO. 12 MOUZA MAHAGAON TQ MAHAGAON DIST YAVATMAL YEOTAMAL MAHARASHTRA-445205, East: Layout Plot No. 8B, West: Layout 6 meter road, North:- Layout Plot No. 13, South:- Layout Plot No. 10 & 11	20th September 2021 Rs. 17,97,906/- (Rupees Seventeen Lac Ninety Seven Thousand Nine Hundred Six Only)	13.04.2022
Branch: BARAMATI ( LAN No. H573HLD0262028 and H573HLT0277811) 1. NITA BABA SALAVE (Borrower) 2. SHEKHAR BABA SALVE (Co-Borrower) Above At: A/P RATNAPURI NAUDARE RATNAPURI, STATION KALAMB TAL. INDAPUR, DIST PUNE, MAHARASHTRA, 413114	All That Piece And Parcel Of The Non- Agricultural Property Described As: Plot No .32, Sr. No. 13/4/A, Building- Sai Aangan Stilt Ground Floor, Flat No. 2 A/P, Baramati, Tal. Baramati, Dist. Pune, MAHARASHTRA-413102, East: margin Space, West: Staircase, Duct & then Flat NO.1 North: Margin Space & then Property of Mr. Safiee Hussan Shaikh, South : Margin Space & then Property of Mr. Harishchandra Anna	21st October 2021 Rs. 17,94,823/- (Rupees Seventeen Lac Ninety Four Thousand Eight Hundred Twenty Three Only)	13.04.2022
Branch: BULDHANA (LAN No. 4G1RMSEH116363) 1. RATNPAL DATTATRAY RAUT (Borrower)	All That Piece And Parcel Of The Non- Agricultural Property Described As: THE PROPERTY HAVING AN EXTENT OF Built up area 58.45 Sqm Ward No. 03 House	22nd November 2021 Rs. 5,44,963/- (Rupees Five Lac	13.04.2022

No. 369, At Mauje Shelud, Tg. Chikhli Dist

Buldhana, CHIKHLI, MAHARASHTRA

443201, East:- Open Space, South:- LAND

SAU VANDANA M RAUT . West:- LAND OF

LAND

HIRGUDE, North:- PART OF REMAINING

orty Four Thousand

Nine Hundred Sixty

**Authorized Officer Bajaj Housing Finance Limited** 

FORM NO. 14 [Sec Regulation 33(2)] By Regd. A/D, Dasti failing which by Publication

OFFICE OF THE RECOVERY OFFICER -I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)** 

1st Floor, MTNL, Telephone Exchange, Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai - 400703

**DEMAND NOTICE** NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

RP NO.83 OF 2019 HDFC BANK

M/S KOLSONS INDIA & ORS

TO, CD 1). M/S KOLSONS INDIA, AT : 106, SONAL AMIT SHOPPING CENTRE. STATION ROAD, NALLASOPARA (W), THANE.

RESIDENCE AT: G/3, NEELKANTH RAMCHNADRA LANE, MALAD (W), MUMBAI-400064 CD 2). MR HARJEET SINGH KOHLI, G/3, NEELKANTH RAMCHNADRA LANE, MALAD (W). MUMBAI-400 064

CD 3). MR. HARMIT SINGH KOHLI G/3, NEELKANTH RAMCHNADRA LANE MALAD (W), MUMBAI-400 064

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)ir OA/300/2016 an amount of Rs.1242357.00 (Rupees Twelve Lakhs Forty Two Thousands Three Hundred Fifty Seven Only) along with pendent lite and future interest @12% Simple Interest Yearly w.e.f. 21/11/2013 till realization and costs o Rs.35923 (Rupees Thirty Five Thousands Nine Hundred Twenty Three Only) ha become due against you (Jointly and severally)

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets or before the next date of hearing.

4. You are hereby ordered to appear before the undersigned on 28.04.22 at 02:30 p.m for further proceedings

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:

(a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings

(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due

Given under my hand and the seal of the Tribunal on the date: 18.04.22 (RATNESH KUMAR), Recovery Officer -II (SEAL)

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

APPENDIX IV

[See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas.

The Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED ("IHFL") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sectio 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issue Demand Notice dated 14.09.2021 calling upon the Borrowers PRITESH SURESH DESHMUKH AND URIMALA SURESHRAO DESHMUKH to repay the amount mentioned in the Notice being Rs. 32,54,115.68 (Rupees Thirty Two Lakhs Fifty Four Thousand One Hundred Fifteen and Paise Sixty Eight Only) as on 26.06.2021 against Loan Account No. HHI NAS00384271 and interest thereof within 60 days from the date of receipt of the said notice. Further the IHFL has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor o Edelweiss Asset Reconstruction Company Limited as Trustee of EARC Trust SC 439 by way of an Assignment Agreement dated 30.09.2021.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 12.04.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Edelweiss Asset Reconstruction Company Limited for an amount Rs. 32.54.115.68 (Rupees Thirty Two Lakhs Fifty Four Thousand One Hundred Fifteen and Paise Sixty Eight Only) as on 26.06.2021 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** 

PROPERTY NO. 1

FLAT NO. 101, 1ST FLOOR, POOJA ENCLAVE, B/H HOTEL SEVEN HEAVEN, OFF MUMBAI - AGRA HIGHWAY, INDRA NAGAR, ANNEXE, PAT HARDI SHIWAR . NASHIK . MAHARASHTRA - 422009.

Authorised Officer

Date: 12.04.2022 Place: MUMBAL

**Edelweiss Asset Reconstruction Company Limited** Trustee of FARC Trust - SC 439



TREE HOUSE EDUCATION & ACCESSORIES LIMITED Regd. Office: 101, Sapphire Plaza, Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle (West) Mumbai - 400056 Email: compliance@treehouseplaygroup.net Website: www.treehouseplaygroup.net Nombe Kadam, Badi Udaan. CIN No.: L80101MH2006PLC163028

PUBLIC NOTICE - EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

hereby given that the EXTRA ORDINARY GENERAL MEETING ('EGM') of the Members of TREE HOUSE EDUCATION & ACCESSORIES LIMITED ('the Company') will be held on Tuesday, May, 10, 2022 at 10:30 A.M. (IST) through video conferencing ('VC') / Other audio visual means ('OVAM'), to transact the business as stated in the EGM Notice, in compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") read with the applicable provisions of the Companies Act, 2013("the Act") and the Rules made

n accordance with the MCA and SEBI circulars, Notice of the EGM along with Explanatory statement, has been sent through electronic mode only, on Monday, April 18. 2022 to those members whose email id's are registered with Company of its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited or the Depositories. Notice of the EGM along with Explanatory statement is also available on the company's website <u>www.treehouseplaygroup.net</u>, National Stock Exchange of India Limited's website www.nseindia.com, BSE Limited's website www.bseindia.com, and Metropolitan Stock Exchange (MSE) www.msei.in.

Members are requested to register their email ID's with Link Intime India Private imited if shares are held by them in physical form or with their respective DPs if shares are held by them in demat form. Members who have not registered their email IDs may send an email request to **evoting@nsdl.co.in** along with the following documents for obtaining Notice of the EGM along with Explanatory statement with e-voting instructions and login credentials: (a) In case shares are held in physical mode, please provide folio no., name, scanned copy of PAN Card and any address proof; (b) In case shares are held in demat mode, please provide DPID-Client ID (8digit DPID +8 digit client ID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of consolidated account statement, self-attested, scanned copy of PAN card and any address proof.

As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards-2 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ('SEBI Listing Regulations') and general circulars issued by MCA and SEBI, the business can be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of National Securities Depository Ltd ('NSDL') for providing the remote e-voting platform and for participating in the EGM through VC/OVAM and voting thereat. The detailed instructions for remote e-voting are given in the notice of the EGM. Members are requested to note the following

- a) Remote e-voting shall commence on Saturday, May 07, 2022, at 09:00 a.m. (IST) and end on Monday, May 09, 2022 at 05:00 p.m. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond Monday, May 09, 2022 05:00 p.m.(IST). The facility for e-voting shall be made available at the EGM and members attending the same through VC/OVAM who have not cast their votes by remote-voting but shall not be allowed to vote again at the meeting.
- b) The cut-off date for determining eligibility of members for voting on the business set out in the EGM notice is Tuesday, May 03, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the EGM. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the EGM Notice and is holding shares as on the cut-off date i.e.Tuesday, May 03, 2022 may obtain login credentials by sending a request at  ${\bf evoting@nsdl.co.in}$ or following the procedure as mentioned in the EGM Notice.
- c) In case of any queries pertaining to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) available at the download section of www.evoting.nsdl.com. Alternatively, shareholders may contact NSDL on toll free no.: 1800-222-990.

Further pursuant to section 91 of the Act read with Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on May 10, 2022.

Tree House Education & Accessories Limited

By Order of the Board of Directors of

Company Secretary & Compliance Officer

Guddi Bajpai

Date: 18th April, 2022 Place: Mumbai

# टाटा पॉवर लि.

नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४००००१ याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे खालील उल्लेखित सिक्युरीटीज या हरविल्या/ गहाळ झाल्या आहेत आणि धारक / अर्जदार यांनी कंपनीकड़े नवीन प्रमाणपत्र जारी करीता अर्ज केला आहे. कंपनीने धारक/ अर्जदार यांना कळविले आहे की, सदर शेअर्स हे आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ ल हस्तांतर केले आहेत

कोणत्याही व्यक्तीस सदर सिक्युरीटीजच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास असा दावा कंपनीकडे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत नोंदणी करावेत, अन्यथा कंपनी पढील माहीतीशिवाय धारक / अर्जदार यांना नवीन प्रमाणपत्र जारी करतील फोलिओ क्रमांक: ई२के५१५८२७१

धारकाचे नाव	सिक्युरीटीजचा प्रकार	विभिन्न क्र.	सिक्युरीटीजची संख्या
केटी सावाक्ष सनटोके	समभाग शेअर्स	२०४४०५४६-	१४०
काली सावाक्ष सनटोके		२०४४०६८५	
फोलिओ क्रमांक: ई२के१०४	४२४२	1	
धारकाचे नाव	सिक्युरीटीजचा	विभिन्न क्र.	सिक्युरीटीजची
	प्रकार		संख्या
केटी सावक सनटोके	समभाग शेअर्स	२०३८९६८१-	१७७५
काली सावाक्ष सनटोके		२०३९१४५५	
दिनांक: १९.०४.२०२२			अर्जदाराचे नाव

दिल्ली-११०००५

ठिकाण: मंबई

लिमिटेडच्या भाराअधीन राहील

नितीन राजेंद्र अडके/

प्रतिमा नितीन अडके

दिनांक: एप्रिल १९, २०२२

स्थळ: महाराष्ट

एलबीडीईएल००००१०८०२२९

٤.

कर्जदाराचे नाव/

कर्ज खाते कमांक

# PUBLIC NOTICE Notice Regarding Lost Share Certificate

I am Dattatray Patil joint holder with Anuradha Patil in company ADF Foods Industries Ltd Register office C 101, 247 Park, L B. S. Marg, Vikhroli (West), have been lost and the holder of the said securities has applied to the company to issue duplicate certificate.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with this company at its Registered office within 15 days from date else company will proceed to issue duplicate certificate without

Company Name - ADF Food Ltd.,Folio No. - D006286 Certificate no. - 40502, Dist Nos. -4049471-4049570, Qty - 100 Place - Mumbai

Date - 19.04.2022 Sd/-Sd/-(D. Patil) (A. D. Patil)

मागणी सूचनेची तारीख/

मागणी सूचनेतील रक्कम (रू.)

जुन १९, २०२१

१,७३१,६६५/-

मागणी सूचना

तारीख आणि रक्कम

कब्जाची

तारीख

शाखेचे

नाव

दिल्ली/

एनसीआर

प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

काली सावक सनटोके

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., ३रा मजला, प्लॉट क्र-२३, न्यू रोहतक रोड, करोल बाग,

सांकेतिक कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रुवशन ऑफ फायनान्शिअल

ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता

नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन

करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४)

अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात

येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक** 

मिळकतीचे वर्णन/

फ्लॅट क्र-६०३, ६वा मजला, सी-२,

एम्पायर सन वडगाव, बुद्रुक, पुणे/एप्रिल

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

बजाज फायनान्स लिमिटेड

कब्जा सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या

कलम १३(४) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८-(१) अन्वये.(जोडपत्र-VI)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२)

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर

सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमुद

कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांना मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यास

कसूर केली आहे म्हणून कर्जदार/सहकर्जेदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की,

निम्नस्वाक्षरीकारांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेडच्या वतीने ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सदर

नियमावलीच्या नियम ८–(१) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा

कब्जा घेतला आहे. विशेषत: कर्जदार/सहकर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी

सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील पृढील व्याजासह खालील नम्द

तारण मत्तेचे वर्णन

(स्थावर मिळकत)

श्री. निकोडे यांचे घर, उत्तर: प्लॉट क्र. ३८

वर श्री. सुभाष अडे यांचे घर, दक्षिण: नाला

शाखा : बारामती (लॅन क्रमांक वर्णिलेल्या नुसार बिनशेती मिळकतीचे २० ऑगस्ट २०२१ १३.०४.२०२२

शाखा : भिगवण (लॅन क्र. वर्णिलेल्या नुसार बिनशेती मिळकतीचे २२ नोव्हेंबर २०२१ |१३.०४.२०२२

शाखा : खामगाव (लॅन नं. वर्णिलेल्या नुसार बिनशेती मिळकतीचे २० ऑगस्ट २०२१ |१३.०४.२०२२

सर्व ते भाग आणि विभाग: मिळकत क्र. रु.

सरकारी रोड, दक्षिण: मंदिर ते रेल्वे स्टेशन

सर्व ते भाग आणि विभाग: शॉप क्र. ५ए, रु.

(भाग) वॉर्ड क्र. ३, मौजे बोरगाव (मेघे) **१९,७०,७७०/-**

ड्रायव्हिंग स्कूल जवळ, गणेश नगर, बोरगाव सातशे सत्तर फक्त)

कराड, ता. कराड, जि. सातारा ४१५११०, चौहत्तर हजार पाचशे

चिंचोळी, ता. दौंड, जि, पुणे ४१३८०१, (रुपये एकतीस लाख

भिगवान, महाराष्ट्र ४१३१३०, पूर्व: प्लॉट अठ्याण्णव हजार

क्र. १५, पश्चिम: आतील ६ मीटर रोड, सहाशे अठरा फक्त)

. १२. शीट क्र. २० बी, प्लॉट क्र. ४-३/२, <mark>७८,१३,३००/-</mark>

शेगाव , जि. बुलढाणा, खामगाव, महाराष्ट्र (रुपये अठ्ठ्यात्तर

४४४२०३, पूर्व: श्री. वनमाली श्यामजी लाख तेरा हजार

यांची जमीन, पश्चिम: नाजूल जमीन, उत्तर: तीनशे फक्त)

मौजा क्र. १००, सर्व्हे क्र. जुना ३२/१०, (रुपये एकोणीस

शाखा: वर्धा (लॅन नं. ४७२आरएलपी वर्णिलेल्या नुसार बिनशेती मिळकतीचे ३० डिसेंबर २०२१

**२. मनोहर रामभाऊ पोवले (सह-** ७१/२, न्यु सर्व्हे क्र. २७, वाघमारे मोटर्स लाख सत्तर हजार

**१. राजकुमार चंदू सिद्राद्दी (कर्जदार)** तिळमजला, सावित्री कॉर्नर, प्लॉट क्र. १२३ <mark>२६,७४,५८३/ –</mark>

वरील: २७७६ फ्लॅट क्र. बी१४, वडूजकर पूर्व: कराड नगर परिषद रोड, पश्चिम: प्लॉट त्र्याऐंशी फक्त)

दक्षिण: १२३बी

भवाय३आरएलपी२८२०७०५९ आणि प्लॉट क्र. १४, मिळकत क्र. ९८९, ३१,९८,६१८/-

.**शिवलीला राजकुमार सिद्राद्दी** ए, टीपी स्किम क्र. १, मंगळवार पेठ, कसबे, (रुपये सव्वीस लाख

४१९१९६६८ आणि ४७२आरएलपी सर्व ते भाग आणि विभाग: प्लॉट क्र. ३८ रु.

**येथे:** गणेश नगर, वार्ड क्रमांक ३ बोरगाव मेघे ता आणि जि. वर्धा, पिन ४४२००१, पूर्व

मेघे, वाघमारे मोटर चालक शाळेजवळ, लेआऊट रोड, पश्चिम: प्लॉट क्र. ३७ वर

इस्टेट, श्रीराम नगर, ता. बारामती, जि. पुणे क्र. १२४, उत्तर: कराड नगर परिषद रोड,

५वाय३आरएलपी२७४८६६४३ आणि सर्व ते भाग आणि विभाग: जी क्र. ५००, रु.

वर: प्लॉट नं १४ मिल्कत नं ९८९ चिंचोली उत्तर: प्लॉट क्र. ११, दक्षिण: आतील ६

कॉर्पोरेट कार्यालय: ३ रा मजला, पंचशील टेक पार्क, विमान नगर, पणे ४११०१४, महाराष्ट्र.

शाखा कार्यालय : १ ला मजला, सी.आर. गुजर काॅम्प्लेक्स, कचेरी रोड, बारामती,

रकमेकरिता बीएफएल च्या प्रथम प्रभाराच्या अधिन राहील.

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदाराचे

नाव (एलएएन क्र. शाखेचे नाव)

१. प्रसाद मनोहर पोवले (कर्जदार)

५७३आरएलपी४९६६८३२०)

**रवाय३आरएलपीएफजी५१७२०८**)

ता. दौंड, जि. दौंड, महाराष्ट्र-४१३८०१ मीटर रोड

१. रवींट अरुण शिर्के (कर्जदार)

४क्यु६आरएलपी२९५६७४१९)

१. शामकुमार उमाकांत बुरुंगले

०३, शेगाव, खामगाव-४४४२०३

बुरुंगले (सह-कर्जदार)

कर्जदार)

(कर्जदार) २. सुशीलाबाई उमाकांत

३. दिपाली शामकुमार बुरुंगले (सह-

वर: अकोट रोड धनगर नगर, वार्ड क्रमांक रोड

दिनांक: १९/०४/२०२२, ठिकाण: महाराष्ट्र

२. पद्मिनी अरुण शिर्के (कर्जदार)

४२६२८०२७)

वर्धा -४४२००१

(सह-कर्जदार)

कर्जदार)

शाखा कार्यालय: जुना पत्ता- १ ला मजला, साहू कॉम्प्लेक्स, एसबीआय मेन शाखेजवळ, बॅचलर रोड, वर्धा,

शाखा कार्यालय: १ ला मजला, देवेंद्र कॉम्प्लेक्स, आयओबी वर, नंदरा रोड, सिव्हिल लाईन, खामगाव.

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे सोपारा, नालासोपारा (प.), ता वसई, जि पालघर, येथील स . नं . ३६, हि . नं . व /३ /२, क्षेत्र ३२२.00 चौ.मिटर, एवढी विनशेती जिमन मिळकत, येथील ७/१२ उतारयावर मे जीवन आशा एंटरप्रायजेस तर्फे भागिदार १) श्री अंबादास निवरती चट्हाण, २) श्री मनोज लक्ष्मण चौधरी, ३) श्री जवाहर देवेंद्र कलाल व ४) श्री विनोद प्रकाश कलाल, हयांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली असून, सदर विनशेती जमिन मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही य परिक्षणाकरिता व तसे मा नगररचनाकार, वसः विरार शहर महानगरपालिका ह्यांना उददेशन नामाधिकार दाखला (Title Certificate . एयासाठी सदर प्रकरण आमच्याकडे ह्या जिमन मालकांनी सोपविलेले आहे, तरी सदर मिळकर्त सवंधाने कोणाहीकडे हितसवंधाच्या दुष्टीने गहाण दान, वक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क, मृत्युपत्र पोटगी, बोजा, कोर्टाचे दावे/निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्क; कुळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेर्ख हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, १ ला माळा, नालासोपारा प., ता वसई जि॰ पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्व असल्यास तो सोइन देण्यात आला आहे असे समजन सदर मिळकत अगदी निर्विवाद वोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला (Title Certificate

> पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड वेन्सन विल्यम पेन

# जाहीर सूचना

परिशिष्ट "अ"			
स.नं	हि.नं	क्षेत्र (हे.आर /चौ.मी)	आकार (रू.पै.)
२६	8	0.00.00	१.१०
२७	2	०.२६.४० पो.ख ०.०४.००	8.88
२८	२/१ब	8८.००.००	४८०.००
२८	२/२ब	86.00.00	४८०.००
२८	२अ	१५.००.००	१५०.००
२९	५/३/२	००.२२.००	१.००
२९	<b>५/२/३</b>	६.००.००	६०.००
तसेच श्री सतीश अनंत भद्री हयांचे व्यक्तीगत मालकी व कब्जेवहिवटिच्या गाव् किशोर,			

खालील मिळकती				
परिशिष्ट "ब"				
स.नं	हि.नं	क्षेत्र (हे.आर /चौ.मी)	आकार (रू.पै.)	
२९	4/2/2	००.१२.००	१.११	
२९	५/३/१	००.१२.६० + पो ख ० १ १०	०.६९	

दोन्ही परिशिष्टांतील मिळकतींचे एकूण क्षेत्र

परिशिष्टातील " अ मधील मिळकर ॲक्वाटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर श्री. सतीश अनंत भद्री व परिशिष्टातील "ब" मधील मिळकती श्री अनंत भद्री ह्यानी व्यक्तीगत रित्या विप्रो लिमिटेड हया कंपनीस विक्री केलेल्या असून आजरोजी सदर मिळकती विप्रो लिमिटेः हयांचे कब्जेवहिवटित आहेत.

ठिकाण : नालासोपारा दिनांक १९/०४/२०२२ सही/-ॲड. रिना सुनिल रॉड्रीग्ज

# यूनियन बैंक 🕼 Union Bank

स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच १०४, तळमजला, भारत हाऊस, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३,

SANTI Corporation

शुद्धिपत्र

कपया १३.०४.२०२२ रोजीच्या आमची विक्री सचनेच मृत्या २२.७४.१०२१ राजाच्या जानया विक्रा पूर्वपय संदर्भ घ्यावा, जी २९.०४.२०२२ रोजी घेण्यात आर्ल आणि जी १३.०४.२०२२ रोजीच्या फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती (मंबर्ड आवनी)मध्ये प्रकाशित केली ो. साय इंडिया ज्वेलर्स प्रा.लि.च्या खात्यामधील मिळक क्र.३९ मधील मोजमापीत क्षेत्र हे ३८५३ चौ.यार्डच्य ऐवजी ३५२७ चौ.फु. असे वाचावे आणि श्री. राजेंद्र बी. मेहता (प्रोप. मे. आर. बी.मेहता ॲन्ड कं.) च्या आत्यामधील मिळकत क्र. २४ व २५ ही काढून सही/

ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक: १८.०४.२०२२ युनियन बँक ऑफ इंडिया

जाहिर नोटीस

देण्यात येईल ही नोंद ध्यावी . दि .१९/०४/२०२२

ना नाटासाधार सप जनतस कळावज्यात पत
की, गाव मौजे किशोर, तालुका मुरबाड जिल्हा
ठाणे, ॲक्वाटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
ह्यांचे मालकी कब्जेवहिवटिंच्या खालील वर्णनाच्या
मेळकती
<del></del>

पाराशष्ट "अ"				
स.नं	हि.नं	क्षेत्र (हे.आर /चौ.मी)	आकार (रू.पै.)	
२६	8	0.00.00	१.१०	
२७	2	०.२६.४० पो.ख ०.०४.००	8.88	
२८	२/१ब	8८.००.००	8Co.00	
२८	२/२ब	8८.००.००	8Co.00	
२८	२अ	१५.००.००	१५०.००	
२९	५/३/२	००.२२.००	१.००	
२९	<b>५/२/३</b>	६.००.००	६०.००	
तसेच श्री सतीश अनंत भद्री हयांचे व्यक्तीगत मालकी व कब्बेवहिवटिच्या गाव किशोर,				
नालका मरबाड जिल्हा - ठाणे येथील।				

<u> बालील मिळकती</u>				
परिशिष्ट "ब"				
स.नं	हि.नं	क्षेत्र (हे.आर /चौ.मी)	आकार (रू.पै.)	
२९	4/2/2	००.१२.००	१.११	
२९	५/३/१	००.१२.६० + पो.ख ०.१.१०	०.६९	

२०२१०. चौ. मी.

सदर मिळकती विप्रो लिमिटेड हयांचे नांवे

हस्तांतरीत करणेसाठी विप्रो लिमिटेड हयांनी तलाठी सजा किशोर हयांचे कार्यालयत अर्ज दाखल केलेला असून, तलाठी सजा किशोर हयांनी सदर मिळकत विप्रो लिमिटेड हयांचे नावे हस्तांतरीत होणेसाठी फेरफार क्र. १४२४ नोंदविलेला आहे. तरी सदर फेरफार क्र. १४२४ च्या अनुषंगाने सदर मिळकती विप्रो लिमिटेड हयांचे नांवे हस्तांतरीत होणेसाठी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचा कोणत्याही कोणत्याही प्रकारचा दावा किंवा हरकत असल्यांस त्यांनी ७ दिवसांचे आंत योग्य त्या पुराव्यांसकट आपली लेखी हरकत तलाठी कार्यालय, मौजे किशोर, तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे आपली हरकत नोंदवावी. वर उल्लेखित केलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास परिशिष्टांतील मिळकती विप्रो लिमिटेड हयांचे नांवे हस्तांतरीत करणेत येतील, हि नोंद

# याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक

२७.०१.२००३ च्या करारानुसार श्री. धर्मेंद्र लंडगे, श्रीम. पुष्पा लंडगे आणि श्री. मनीष लंडगे यानी रो पहिला मजला, मोजमापनीत ६८.०५ चौ. मी. चटई क्षेत्र, प्रकार ई, गाव माजीवडे, वसत विहार, पोखरण रोड क्र. २, ठाणे (प.) ४०० ६०१, येथे वसलेले, शेअर प्रमाणपत्र क्र. ०२३ (विशिष्ट क्र. १२६ ते १३०) सह श्री. मुकुद राज प्रागजी सेजपाल यांच्याकडून खरेदी केले. श्री. धर्मेंद्र बाबाजी लंडगे मृत्यूपत्र बनवून ०३.०५.२०२० रोजी मयत झाले, त्यांनी श्रीम पुष्पा लंडगे (पत्नी) राजा निया आले. (याना आने, युव्या लेडने (प्रता), श्री अनंत लंडने (पुत्र), श्री मनीष लंडने (पुत्र), श्री किरीट लंडने (पुत्र) यांना त्यांचे कायदेशीर वारस म्हणून मार्ग सोडले आहे. २२.०२.२०२० च्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की सदर फलेंट श्री. मनीष लंडिंग यांच्या नावे दिला होता आणि आत श्री. मनीष लंडगे फ्लॅटचे मालक आहेत आणि सदर फ्लंट बँक / वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवल

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ताबाबत आणि उपरोक्त हस्तांतरानाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपड़ा वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंघरा) दिवसात त्यांचे आक्षेप में ज्युरिसमेट्रीक्स यांच्याकडे कळवावेत, अन्यथा अशा व्यक्तींच दावा, काही असल्यास, सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग आणि/किवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. मे. ज्युरिसमेट्रीक्स

अति. मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात ०९ कोर्ट, बांद्रा, मुंबई सूचना क्र. १२०/एन/२०२२

शिवाजी साध मोरे विरुद्ध

बृहन्मुंबई महानगरपालिका, जी/नॉर्थ प्रभाग दादर, मुंबई

> काली सावाक्ष सनटोके धारकाचे नाव केटी सावक सनटोके

कोणत्याही आक्षेप असल्यास याद्वारे सदर प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत आक्षेप अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ९वा कोर्ट, बांद्रा, मुंबई येथे दाखल करणे

(पूर्वी एस्सेल प्रोपॅक लिमिटेड अशी ज्ञात) नोंदणी. कार्या: पोस्ट वासिंद, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे महाराष्ट्र-४२१ ६०४, भारत. कॉर्पोरेट कार्यालय: टॉप फ्लोअर, टाईम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३.

investor.grievance@eplglobal.com,

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('रुल्स') ला अनुसरून सात क्रमवार वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता दावारहित राहिलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व इक्विटी शेअर्स हे भारत सरकारद्वारे स्थापित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ ॲथॉरिटी) कडे कंपनीद्वारे हस्तांतरित

कंपनी मागील सात क्रमवार वर्षे किंवा अधीक करिता ज्यांचा लाभांश राहिलेला आहे, त्यांच्या सध्याच्या उपलब्ध पत्त्यावर २२ एप्रिल, २०२२ रोजी किंवा पूर्वी संबंधित शेअरहोल्डर्सना वैयक्तिक सूचना पाठविणार आहे आणि कंपनीने इन्व्हेस्टर सेक्शन/शेअरहोल्डर इन्फर्मेशन अंतर्गत कंपनीची वेबसाईट www.eplglobal.com वर आयईपीएफ ॲथॉरिटीच्या खात्यामध्ये हस्तांतरणासाठी ज्यांचे शेअर्स नियत आहेत त्या संबंधित शेअरहोल्डर्सचा तपशिल अपलोड केला आहे.

२२ जुलै, २०२२ रोजी किंवा पूर्वी वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनी पूढील कोणत्याही सूचनेशिवाय आयईपीएफ ॲथॉरिटीकडे इक्विटी शेअर्स आणि लाभांश हस्तांतरणाची कार्यवाही करेल. कृपया नोंद घ्यावी की, रुल्सला अनुसरून आयईपीएफ ॲथॉरिटीच्या खात्यामध्ये हस्तांतरित शेअर्स आणि लाभांशाच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. संबंधित भागधारक नंतर ऑनलाईन विहित प्रपत्र आयईपीएफ ५ मध्ये अर्ज करून आणि खालील दिलेल्या पत्त्यावर रजिस्टार आणि टान्सफर एजंट (आरटीए) कडे प्रपत्र आयईपीएफ ५ मध्ये समाविष्ट आवश्यक दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवून आयईपीएफ ॲथॉरिटीकडे शेअर्स आणि लाभांशाचा दावा करू शकतात.

### कपया नोंद घ्यावी की:-

प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सकरिता: नवीन शेअर प्रमाणपत्र जारी

ujata@bigshareonline.com यांना किंवा वरील नमूद कॉर्पोरेट कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीकडे संपर्क करू शकतात.

दिनांक: १८ एप्रिल, २०२२

सुरेश सवालिया एसव्हीपी-लिगल आणि कंपनी सेक्रेटरी



### ट्री हाऊस एज्युकेशन आणि ॲक्सेसरीज लिमिटेड नोंद. कार्यालय: १०१, सॅफायर प्लाझा, दादाभाई रोड, सीएनएमएस शाळेसमोर, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - ४०००५६

सीआयएन क.: एल८०१०१एमएच२००६पीएलसी१६३०२८

### जाहीर सूचना - विशेष सर्वसाधारण सभा आणि दुरस्थ ई-मतदान माहिती

रेण्यात येते की, <mark>ट्री हाऊस एज्युकेशन ॲण्ड ॲक्सेसरीज लिमिटेड (कंपनी)</mark> च्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) व्हीडीओ कॉन्फरन्सीग **(व्हीसी)**/अन्य दुकक्रश्राव्य माध्यमे (<mark>ओएव्हीएम)</mark> यांच्या मार्फत इजीएम सूचनेमध्ये नमूद व्यवहार घेण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी सर्व सामान्य परिपत्रक (एमसीए सर्क्युलर) सह वाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या खालील बनविलेल्या नियमांना अनुसरून **मंगळवार, १० मे, २०२२** <mark>रोजीस सकाळी १०.३० वाजता (भाप्रवे)</mark> ला घेण्यात येणार आहे.

एमसीए आणि सेबी परिपत्रकाला अनुसरून इंजीएम ची सूचना त्यासह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र ज्या सभासद ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा तिच्या निबंधक आणि हस्तांतरण एजंट लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. किंवा डीपॉझिटरीकडे नोंदविला आहे.. त्यांना सोमवारी १८ एप्रिल. २०२२ रोजी फक्त डलेक्टॉनिक माध्यमादारे पाठवीला आहे. इजीएमच्या सचना त्यासह स्पष्टीकरणात्मक विवरणपत्र कंपनीची वेबसाईट <u>www.treehouseplayqroup.net</u>, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.nseindia.com,</u> बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com, आणि मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज (एमएसई) www.msei.in. वर

मभासदांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांचे ईमेल आयडी लिंक इनटाइम इंडिया ायव्हेट लिमिटेडकडे जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरुपात असतील किंवा त्यांच्याकडे डीमॅट स्वरूपात शेअर्स असतील तर त्यांच्या संबंधित डीपीकडे नोंदणी करा. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही ते ई-वोटिंग सूचना आणि लॉगिन क्रेडेन्शियल्ससह स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएमची सूचना मिळविण्यासाठी खालील कागदपत्रांसह <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल विनंती पाठवू शकतात: (ए) जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, त्यांनी कृपया फोलिओ क्रमांक, नाव, पॅन कार्डची स्कॅन केलेली प्रत आणि कोणताही पत्ता पुरावा द्यावा; (बी) समभाग डिमॅट पद्धतीने ठेवल्यास, कृपया डीपीआयडी-क्लायंट आयडी (८ अंकी डीपीआयडी + ८ अंकी क्लायंट आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी). नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत. स्वयं-साक्षांकित. पॅन कार्डची स्कॅन केलेली प्रत आणि कोणताही पत्ता परावा प्रदान

कलम १०८ नुसार, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सेबीचे सचिवीय मानक-२ आणि नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ ('से**बी लिस्टिंग रेग्युलेशन्स')** आणि एमसी आणि सेबी द्वारे जारी केलेली सामान्य परिपत्रके, व्यवसाय इलेक्ट्रॉनिक गध्यमातून मतदानाद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी आणि व्हीसी/ओव्हीसी द्वारे इजीएम मध्ये भाग घेण्यासाठी आणि तेथे मतदान

नसेल. ई-वोटिंगची सुविधा ईजीएम मध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओव्हीएएम द्वारे उपस्थित सदस्य ज्यांनी दूरस्थ-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही परंतु त्यांना बैठकीत पन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कट-ऑफ तारीख मंगळवार, ०३ मे २०२२ आहे. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये फक्त कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती ईजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. ईजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच मंगळवार, ०३ मे २०२२ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवू शकते. ईजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रक्रिया.

सी) ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, कृपया <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) पहा. वैकल्पिकरित्या, भागधारक एनएसडीएल शी टोल फ्री क्र.: १८००-२२२-९९० वर संपर्क

याखाली बनवलेल्या नियमांसह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ च्या अनुषंगाने आणि सेबी लेस्टिंग रेग्युलेशनच्या विनियम ४२ च्या अनुषंगाने, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स १० मे,२०२२ रोजी बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशानसा ट्री हाऊस एज्युकेशन अँड ॲक्सेसरीज लिमिटेड

सही/ गुड्डी बाजपेयी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

# एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक) नों. कार्यालय : १९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१.(सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

# परिशिष्ट IV (नियम ८(I) पहा) कब्जा सूचना

प्राधिकृत अधिकारी, बजाज फायनान्स लिमिटेड

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँक)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली कोष्टकामध्ये दिलेल्या तपशीलाप्रमाणे सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्याकरिता खालील नमुद तारखेची मागणी सूचना जारी केलेली आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार/	१३(२) सूचनेची	गहाण मिळकतीचे वर्णन	कब्जा घेतल्याची
हमीदाराचे नाव/ कर्ज खाते क्र.	तारीख आणि रक्कम		तारीख
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११९८६३४९५,	१८-नोव्हें२१	महापालिका स.क्र. ५६४ १ ए १, सीटीएस क्र. २३६२, प्लॉट क्र. ८,	१३-एप्रिल-२२
सरकार आरओ वॉटर (कर्जदार), सरकार आरओ	रु. ८,६०,२६५/- रु. आठ लाख	चित्तोड चौफुली, धुळे, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/	
वॉटर (सह-कर्जदार) गुणवंत अरूण पवार (सह-	साठ हजार दोनशे पासष्ट मात्र १५-	व्यावसायिक मालमत्ता जिमन/ इमारत/रचना आणि फिक्चर्सचे ते सर्व	
कर्जदार)	नोव्हें२१ रोजीस	भाग आणि विभाग. <b>मोजमापित १७१.६२ चौ.यार्ड्स</b> .	
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१९९९७६५३८,	१७-जाने२२	शहर सर्व्हें मिळकत सीटीएस क्र. २०२६, मराठा नवी गल्ली सोनगिर,	१३-एप्रिल-२२
एस गोल्डन मंडप डेकोरेटर्स (कर्जदार), राजधर मंगा	रु. ६,४२,१९२/- रु. सहा लाख	धुळे, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/व्यावसायिक मालमत्ता	
गुरव (सह–कर्जदार), विनायक राजधर गुरव (सह–	बेचाळीस हजार एकशे ब्याणव मात्र	जिमन/इमारत/रचना आणि फिक्चर्सचे ते सर्व भाग आणि विभाग.	
कर्जदार), कोकिला राजधर गुरव (सह–कर्जदार)	१३-जाने२२ रोजीस	मोजमापित ८६०.६९ चौ.यार्ड्स.	
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६११२११५६८१७,	१७-जाने२२	शहर सर्व्हें मिळकत सीटीएस क्र. २०२६, मराठा न्हावी गर्छी	१३-एप्रिल-२२
एस गोल्डन मंडप डेकोरेटर्स (कर्जदार), राजधर मंगा	इ. १,३१,३८९/- इ. एक लाख	मिडलक्लास, धुळे, महाराष्ट्र येथे स्थित मिळकत निवासी/	
गुरव (सह-कर्जदार), विनायक राजधर गुरव (सह-	एकतीस हजार तीनशे एकोणनव्वद मात्र	व्यावसायिक मालमत्ता जिमन/इमारत/रचना आणि फिक्चर्सचे ते सर्व	
कर्जदार), कोकिला राजधर गुरव (सह-कर्जदार)	१३-जाने२२ रोजीस	भाग आणि विभाग. <b>मोजमापित ८६०.६९ चौ.यार्ड्स</b> .	

कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, निम्नस्वाक्षरीकारांनी वरील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस सदर (ॲक्ट २००२) चे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील वरील नमूद कोष्टकात नमूद केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

''कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे'' विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा वरील कोष्टकात नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शिअल बँके)** च्या प्रभाराच्या अधीन राहील.

दिनांक : १८/०४/२०२२ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

एक अर्ज दाखल केले

आवश्यक आहे. सदर माझ्या हस्ते आणि न्यायालयाच्या

-ॲडवोकेटस

६०४, ईको हाउस, विश्वेश्वर नगर, ऑफ आरे रोड, गोरेगाव (पू), मुंबई — ४०० ०६३. दिनांकः १९/०४/२०२२ स्थळः मुंबई

ओ. क्र. एमडीआरटी-२/४१/२०२१

बँक ऑफ इंडिया

श्री. राजेंद्र परस् सुतार आणि अन्य ..प्रतिवादी ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अज टाखल केला आहे ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थ सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजुर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २१/०६/२२ रोजी स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि स्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १८/०३/२१ रोजी दिले/जारी केले. सही/

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.-॥ मध्ये

(वित्त मंत्रालय)

३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५.

समन्स

मुळ अर्ज क्र. १११ सन २०२०

. श्री. राजेंद्र परस् सुतार कर्जदार, पौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता येथे: डी-४९. पंचशील चाळ. क्रांती नगर आकुर्ली रोड, मुंबई-४०० १०१. . सौ. अश्विनी राजेंद्र सतार श्री. राजेंद्र परसु सुतार, पौढ, भारतीय रहिवासी चे सह-कर्जदार ज्यांचा पत्ता येथे: डी-४९, पंचशील चाळ, क्रांती नगर, आकर्ली रोड, मुंबई-४०० १०१

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. आमचे अशील हे बांगर नगर. लिंक रोड. गोरेगाव (पश्चिम). मंबई-४०० १०४ पेथे स्थित, असलेले आणि वसलेले आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यामध्ये गाव पहाडी, तालुका बोरिवलीच्या प्लॉट क्र. ए/१, सर्व्हे क्र. १६१ (भाग), सी.टी.एस. क्र १०१५ धारक जमीनीच्या ते सर्व भाग आणि विभागावर बांधकामीत ''मानव कल्याण'' अशा ज्ञात इमारतीच्य . ए'' विंगमध्ये १७ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. १७०३, मोजमापित ७२९ चौरस फीट (चटई क्षेत्र), म्हणजेच ६७.७३ चौरस मीटर्स (चटई क्षेत्र) अधिक फुलझाडांचा वाफा, कोरडी बाल्कणी आणि मंजूरित आराखड्याप्रमाप् इतर कोणत्याही विशिष्ट नकाशाच्या क्षेत्रफळ (**''फ्लॅट''**) त्यासह १ (एक) कार पार्किंग जागा (**''कार पार्किग''),** त्यासह मानव कल्याण को– ऑप्सेटिव्ह हार्ऊासंग सोसायटी लिमिटेडद्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १५५ मध्ये समाविष्टित विमिन्न क्रमांक ७७१ ते ७७५ (दोन्ही समाविष्टित) धारक रु. २५०/– (रुपये दोनशे पन्नास मात्र) एकूण रक्कमेकरिता प्रत्येकी रु. ५०/– (रुपये पन्नास मात्र) च्या ५ (पाच) शेअर्स **(''शेअर्स''**) फ्लॅट, कार पार्किंग आणि शेअर्स वानंतर एकत्रितपणे सदर परिसर उञ्लेखावे), जे याखाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेला परिसरासंदर्भात कृष्णा मोहन प्रसाद (''मालक'') चे हक, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.

कोणत्याही व्यक्ती वा व्यक्तींना कोणताही दावा वा हक्क परिसरावर विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, विश्वस्त वारसाहक, बक्षीस, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, जप्ती, प्रलंबित वाद, निर्वाह द्वारा वा अन्य स्वरूपा असल्यास, लिखित पद्धतीने निम्नस्वोक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ३१६, ३ रा मजला, रेवा चेंबर्स, प्लॉट क्र. ३१ विडुलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरीन लाईन्स, चर्चगेट, मुंबई ४०००२० येथे सर्व पुष्ट्यर्थ कागदोपत्री पुराज्यासह सदर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत सूचित काण्याची आवश्यकता आहे. कसूरवार उरल्यास, परिसराच्या नामाधिकारासाठी मालक सर्वस्वी हक्कदार आणि सर्व भारांपासून मुक्त असल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि असा टावा असल्यास, कोणत्याही संदर्भाशिवाय परिसराच्या खरेटीचा व्यवहार पर्ण करण्यात येईल आणि सदर अधित्याग केल्याचे समजण्यात येईल

परिशिष्ट

पाद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे बांगूर नगर, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० १०४ येथे स्थित, असलेले आणि वसलेले आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यामध्ये गाव पहाडी, तालका बोरिवलीच्या प्लॉट क्र. ए/१, सर्व्हे क्र. १६१ (भाग), सी.टी.एस. क्र . १९५ धारक जमीनीच्या ते सर्व भाग आणि विभागावर बांधकामीत ''मानव कल्याण'' अशा ज्ञात इमारतीच्या ' विंगमध्ये १७ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. १७०३, मोजमापित ७२९ चौरस फीट (चटई क्षेत्र), म्हणजेच ६७.७३ चौरस मीटर्स (चर्ट्ड क्षेत्र) अधिक फुलझाडांचा वाफा, कोरडी बाल्कणी आणि मंजूरित आराखडाप्रमाणे इतर कोणत्याही विशिष्ट नकाशाच्या क्षेत्रफळ (**''फ्लॅट''**) त्यासह १ (एक) कार पार्किंग जागा (**''कार** पार्किंग''), त्यासह मानव कल्याण को– ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र ५ मध्ये समाविष्टित विभिन्न कमांक ७७१ ते ७७५ (टोन्ही समाविष्टित) धारक रू. २५०/– (रुपये टोन्ड्रो पन्न मात्र) एकूण रक्कमेकरिता प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) च्या ५ (पाच) शेअर्स (**''शेअर्स''**) फ्लॅट, कार पार्किंग आणि शेअर्स यानंतर एकवितपणे सदर परिसर उञ्जेखावे), जे याखाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेला परिसरासंदर्भात कृष्णा मोहन प्रसाद (''मालक'') चे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत. त्यासह मानव कल्याण को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमधील हक्क, नामाधिकार आणि हिसंबंध. सदर दिनांक १९ एप्रिल, २०२२

शुक्रा बुलियन्स लिमिटेड

सीआयएन क्र.:एल६७१२०एमएच१९९५पीएलसी२८४३६३ नों. कार्यालयः २३२, २रा मजला, पंचरत्न, एम. पी. मार्ग, ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०० ००४. भारत.

ई-मेल : shukrabullions232@yahoo.com

सूचना याद्वारे देण्यात येते की, शुक्रा बुलियन्स लिमिटेडची विशेष सर्व साधारण सभा ही १५ एप्रिल, २०२२ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत मंगळवार, १० मे, २०२२ रोजी स. १०.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे. कंपनीने दिनांक ५ मे, २०२२ रोजीच्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले सर्क्युलर्स सहवाचता त्यांचे सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२० अनुसार कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीकडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने इजीएमची सूचना पाठवली आहे. वार्षिक अहवालासह इजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.shukrabullions.com</u> आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई

लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि एलओडीआर २०१५ च्या रेग्युलेशन ४२ला अनुसरून कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या आगामी विशेष सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता मंगळवार ३ मे, २०२० ते मंगळवार १० मे, २०२० (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम् १०८ महवाचता कंपनीत (मॅनेजमेंट ऑपड ऑडमिनिस्टेशन) हल्स २०१४ च्या नियम २० नुसार कंपनीने सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने (ई-मतदान) त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ आणि

	नियमाच्या तरतुर्दींना अनुसरून आवश्यक तपशिल खाली दिलेला आहे.			
	१	सूचना पाठविणे पुर्ण झाल्याची तारीख	१५ एप्रिल, २०२२	
١	7	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान सुरू		
-		होण्याची तारीख आणि वेळ	स. १०.०० वा. भाप्रवे.	
١	3	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदान बंद	सोमवार ९ मे, २०२२ रोजी	
١		होण्याची तारीख आणि वेळ	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.	
١	8	इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाला	सोमवार ९ मे, २०२२ रोजी	
١		यानंतर परवानगी दिली जाणार नाही	सायं. ०५.०० वा. भाप्रवे.	
١	ų	एजीएमची सूचना कंपनीची	www.shukrabullions.com	
-		वेबसाईट आणि सीडीएसएलची	www.evoting.nsdl.com	
١		वेबसाईट वर उपलब्ध	www.bseindia.com	
١	ξ	ई-मतदान हक्कदाराची हक ठरवण्याची	मंगळवार ३ मे, २०२२	
١		कट ऑफ तारीख		
١	G	इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित तक्रारी	चंद्रकात एच शाह	
١		कळविण्यासाठी जबाबदार व्यक्तीचा	ई-मेल : shukrabullions232@yahoo.com	

बॅलट पेपरमार्फत मतदानाची सविधा ईजीएममध्ये उपलब्ध करण्यात येणार नाही आणि ज्या सभासदांनी दुरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना ईजीएम मध्ये मतदान करणे शक्य होईल. ज्या सभासदांनी ईजीएमपूर्वी दरस्थ ई-मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते ईजीएमला हजर राह शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

०२६, महाराष्ट्र

संपर्कः ९८२०१३९३९८

कोणीही व्यक्ती जी सभेची सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सभासद बनली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार ३ मे. २०२२ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते www.evoting.nsdl.com येथे विनंती पाठवू युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार ३ मे, २०२२ रोजी डिपॉझिटरीज कडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेले असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदान

सुविधा घेण्यासाठी तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील शुक्रा बुलियन्स लिमिटेड करिता

चंदकांत एच. शाह

पत्ता : २०२, मित्तल कॅस्टल, २रा मजला, मंदिर

रोड, साधु बेला समोर, महालक्ष्मी, मुंबई-४००

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०११८८०१)

...अर्जदार

पुढील माहीतीशिवाय धारक/ अर्जदार यांना नवीन प्रमाणपत्र जारी करतील केटी मावक मनटोके

हस्तांतर केले आहेत

दिनांक: १९.०४.२०२२

ठिकाण: मुंबई

समभाग शेअर्स 84009999-6600 ४५०१८७९० \_\_\_\_\_\_\_ होलिओ क्रमांक: एच५के००५८५९२ सिक्युरीटीजची संख्या सिक्युरीटीजचा विभिन्न क्र. समभाग शेअर्स ४५००५४९१-काली सावाक्ष सनटोके ४५००९४९०

टाटा पॉवर लि.

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीचे खालील उल्लेखित सिक्युरीटीज या हरविल्या/ गहाळ झाल्या

आहेत आणि धारक/ अर्जदार यांनी कंपनीकडे नवीन प्रमाणपत्र जारी करीता अर्ज केला आहे. कंपनीने

धारक/ अर्जदार यांना कळविले आहे की, सदर शेअर्स हे आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफ ला

कोणत्याही व्यक्तीस सदर सिक्युरीटीजच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास असा दावा कंपनीकडे

त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सदर तारखेपासून १५ दिवसांच्या आत नोंदणी करावेत, अन्यथा कंपनी

नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्टीट, मुंबई ४००००१

सिक्युरीटीजचा

प्रकार

अर्जदाराचे नाव काली सावक सनटोवे

विभिन्न क्र

सिक्युरीटीजची

संख्या

### ईपीएल लिमिटेड

सीआयएन: एल७४९५०एमएच१९८२पीएलसी०२८९४७

करणे आवश्यक आहे.

करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कोणत्याही सूचनेशिवाय आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील. पुढे असे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी केल्यावर मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे ते आपोआप रद्द होईल आणि बॅड डिलिव्हरी मानण्यात येईल.

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सकरिता: शेअर्स हे पुढील कोणत्याही सूचनेशिवाय डिपॉझिटरी पार्टिसिपंटसच्या मदतीने आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात येतील.

पुढील माहितीकरिता संबंधित शेअर्सहोल्डर्स आमचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटस् बिगशेअर सर्व्हिसेस प्रा.लि., भरत टिन वर्क्स बिल्डिंग, १ ला मजला, वसंत ओआसिस समोर किज् हॉटेलच्या पुढे, मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९, फोन: ०२२-६२६३८२००, ईमेल आयडी: investor@bigshareonline.com;

**ईपीएल लिमिटेड**करिता सही/-

ठिकाण: मुंबई

इंमेल: compliance@treehouseplaygroup.net वेबसाइट: www.treehouseplaygroup.net

१३ एप्रिल, २०२२ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या वृत्त पत्रातील सूचनेच्या पुढे, याद्वारे सूचना

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या अधिनियमाच्या

करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या सेवा घेतल्या आहेत. रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना ईजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती. ए) रिमोट ई-मतदान शनिवार, ०७ मे, २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, ०९ मे,२०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता समाप्त होईल. (भाप्रवे) सोमवार, ०९ मे २०२२ सायं. ०५:०० वा. (भाप्रवे) नंतर दूरस्थ ई-मतदानाला परवानगी

न्नी) ईजीएम सूचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायावर मतदानासाठी सदस्यांची पात्रता ठरवण्याची

साध् शकतात.

**नारीखः** १८ एप्रिल २०२२ **ठिकाण:** मुंबई

ठिकाणः मुंबई

दिनांक : १५/०४/२०२२

संपर्क तपशिल

जाहीर सूचना याद्वारे जनतेस मोठ्या प्रमाणावर सूचना देण्यात

येते की, अर्जदार **शिवाजी साधू मोरे** द्वारे त्यांचे वडील साधु सखाराम मोरे ज्यांचे ०१/०७/२००० रोजी निधन झाले यांच्या निधनाच्या नोंदणीकरिता सदर न्यायालय समक्ष कोणत्याही व्यक्तीला सदर बाबीच्या संदर्भात

२५ मार्च, २०२२ रोजी दिनांकीत आदेशाने

> सही/ (श्री. दीपक जी. डिंगनकर) ज्युडिशिअल क्लर्क अति. मुख्य महानगर दंडाधिकारी ९वा कोर्ट, बांद्रा, मुंबई

> > 08/83/2038

परिशिष्ट क्र. १२

.....अर्जदार

प्रबंधक

...प्रतिवादी

डीआरटी-॥, मुंबई

फोन: +९१ ९६७३३३३९७१/९८८२, फॅक्स: +९१ २२ २४९६३१३७, वेबसाईट: www.eplglobal.com